

आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणा-या शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक शाआशा-२००८/प्र.क्र.२३९/का.१  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२  
दिनांक : ४ ऑगस्ट, २००८

- वाचा:- १) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्र. एचएससी-१३००/(२८०३/२०००)  
/उमाशि-१ दिनांक ३ जून, २०००  
२)शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.डिएसआर-२००१/प्र.क्र.२९/  
आस्था-५, दि. १९.११.२००५  
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, शाआशा-२००३/प्र.क्र.८८/क्रा.१३, दि.  
३ ऑक्टोबर, २००६

प्रस्तावना : शालेय शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना मंजूर केलेली त्रिस्तरीय वेतनश्रेणी आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणा-या शिक्षकांना संदर्भाधिन शासन निर्णय क्र.शाआशा-२००३/प्र.क्र.८८/का-१३, दिनांक ३ ऑक्टोबर, २००६ अन्वये लागू केली आहे. तथापि सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी शालेय शिक्षण विभाग व ग्राम विकास विभागाप्रमाणे दि.१/३/२००० पासून लागू न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी व शिक्षक संघटनांकडून याबाबत मागणी करण्यात येत आहे.

उपरोक्त बाब विचारात घेता, आदिवासी विकास विभागातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना त्याच धर्तीवर पूर्वलक्षीप्रभावाने त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे -

शासन निर्णय : आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणा-या शिक्षकांना मंजूर केलेली खालील सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी दिनांक १ मार्च, २००० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास शासन मान्यता देत आहे.

(कृ. भा. प.)

क्र.	पदनाम	मंजूर वेतनश्रेणी	सुधारित वेतनश्रेणी
१	उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय पूर्णवेळ शिक्षक	रु. ६५००-१०५०० (प्रथमश्रेणी) रु. ७५००-१२००० (वरिष्ठ श्रेणी)	रु. ७२२५-२२५-११०५० (प्रथमश्रेणी) रु. ८०००-२७५-१३५०० (द्वितीय श्रेणी) रु. ९१२५-२७५-१४०७५ (निवडश्रेणी)

उपरोक्त त्रिस्तरीय वेतनश्रेणी दिनांक १ मार्च, २००० पासून लागू केल्यानंतर येणा-या थकबाकीची रक्कम संबंधित कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात यावी.

आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग शाआशा-२००३/प्र.क्र.८८/का.१३ दि. ३ ऑक्टोबर, २००६ अन्वये विहित केलेल्या इतर अटी लागू राहतील.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ८२/०७/सेवा-९ दिनांक ३.३.२००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०८०४१७३९३६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( क.बा.लांडगे )

उप सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक  
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर  
महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी  
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक,  
महाराष्ट्र राज्य, आदिवासी विकास महामंडळाचे सर्व प्रादेशिक व्यवस्थापक  
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई  
सर्व कार्यासने आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
निवड भस्ती (का.१३) आ.वि.वि.